

July 25, 2023

BSE Limited Scrip Code: 500440 National Stock Exchange of India Limited Scrip Code: HINDALCO

Luxembourg Stock Exchange Scrip Code: US4330641022

<u>Sub</u>: Newspaper advertisement regarding the Sixty-Fourth Annual General Meeting ('AGM') of Hindalco Industries Limited ('the Company')

Ref:

- a. Regulation 30 & 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015) ('SEBI Listing Regulations')
- b. ISIN: INE038A01020

Please find copies of Newspaper advertisement relating to the AGM to be held on Tuesday, August 22, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') published on July 25, 2023 in the following newspapers:

- a) Business Standard, All India Edition in English and
- b) Navshakti, Mumbai Edition in Marathi.

Further, please note that in due course, the Notice of the AGM together with the Annual Report will be:

- a) sent to the shareholders whose email IDs are registered with the Depository Participant / the Company and
- b) made available on the website of:
 - Company at www.hindalco.com;
 - Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited i.e. at https://instavote.linkintime.co.in/;
 - BSE Limited at www.bseindia.com; and
 - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

for Hindalco Industries Limited

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer



ELECTRONICS MART INDIA LIMITED

CIN - L52605TG2018PLC126593 Regd. Office: D.No: 6-1-91, Shop No. 10, Ground Floor, Next to Telephone Bhavan Secretariat Road, Saifabad, Hyderabad, Telangana - 500 004, Tel:040-23230244 Fmail: communications@baiaielectronics in Website: www.electronicsmartindia.com

NOTICE OF THE FIFTH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VIDEO MEANS (OAVM)

Notice is hereby given that the Fifth Annual General Meeting (AGM) of the Members of Electronics Mart India Limited ('the Company') will be held on Wednesday, 23rd August 2023 at 12:30 pm IST through Video Conferencing and Other Audio Video Means (VC/OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, read with the circulars nos. 20/2020 dated 05th May 2020, 02/2022 dated 05th May 2022, and 10/2022 dated 28th December 2022 issued by Ministry of Corporate Affairs and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January 2023 issued by SEBI (referred to as 'Circulars') to transact the business in the Notice of AGM.

1. Dispatch of Notice of the AGM and Integrated Annual Report

In compliance with the said Circulars, Notice of AGM along with Integrated Annual Report 2022-23 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. The Notice and Integrated Annual Report 2022-23 will also be available on the Company's website, www.electronicsmartindia.com, websites of the stock exchanges, i.e., National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on the website of KFin Technologies Limited (KFintech) at

Members can participate in the AGM through VC/OAVM facility only. The AGM's notice provides the instructions for joining the AGM. The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) through KFintech to all the members to cast their votes on all the resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the Company is also providing the facility of remote e-voting during the AGM.

The members can vote by following a detailed procedure for remote e-voting before/during the AGM, as provided in the Notice of AGM.

2. Manner of registering/updating email address

Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email address, are requested to register/update the same with the Depository Participants where they maintain their demat account. Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses, are requested to submit the details in the prescribed form ISR-1 and other relevant forms to the RTA of the Company, i.e., KFin Technologies Limited.

> By Order of the Board of Directors For Electronics Mart India Limited

Date: 24th July 2023 Place: Hyderabad

Raiiv Kumar Company Secretary & Compliance Officer

allied digital

ALLIED DIGITAL SERVICES LIMITED

REGD. OFFICE: Premises No.13A, 13th Floor, Earnest House, NCPA Road, Block III.
Nariman Point, Mumbai- 400021

CIN: L72200MH1995PLC085488; WEBSITE: www.allieddigital.net
PHONE: 022 6681 6400; FAX: (022) 2282 2030 EMAIL: investors@alliedigital.net

NOTICE OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH **VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VIDEO MEANS AND E-VOTING PROCESS**

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the members of Allied Digital Services Limited ("the Company") i scheduled to be held on Thursday, August 17, 2023 at 03:00 p.m. (I.S.T.) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM" to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice.

In accordance with the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter referred to as "Circulars"), the companies are allowed to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue. Notice of the 29th AGM and Annual Report 2022-23 has been electronically sent to all the Members on July 24, 2023, whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on July 19, 2023. Members holding shares in dematerialized mode, are requested to

register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited at <u>rnt. helpdes&@linkintime, co.in.</u> The notice of the 29th Annual General Meeting for the year 2022-23 will also be made available on the Company's website i.e. <u>www.allieddigital.net</u>; on the website of BSE Limited i.e. <u>www.bse.india.com</u>; National Stock Exchange of ndia Limited ("NSE") i.e. www.nseindia.com and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") i.e www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 11, 2023 to Thursday, August 17, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM and the Company has also fixed Thursday, August 10, 2023 as the "Record Date" for the purpose of determining the members eligible to receive dividend for the Financial year 2022-23, if approved by

n terms of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, a: amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India read with General Circular issued by the Ministry of Corporate Affairs the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by NSDL to enable them to cast their vote by electronic means on the resolutions as set out in the said Notice.

- The details pursuant to provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder are given below a) the business as set out in the Notice of AGM may be transacted by electronic means;
- b) date and time of commencement of remote e-voting through electronic means: Monday, August 14, 2023 at 9:00 a.m. (IST);
- date and time of end of remote e-voting through electronic means: Wednesday, August 16, 2023 at 5:00 p.m. (IST); the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the AGM is Thursday, August 10, 2023;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, August 10, 2023, may obtain the login ID and password by sending a request at www.evoting.nsdl.com.
- Members may note that: (i) the remote e-voting module shall be disabled by (NSDL) at 5:00 p.m. (IST) on Wednesday, August 16, 2023 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (ii) Since the 29th AGM will be convened through VC/ OAV, the facility for voting through physical ballot paper will not be made available, however members may cast their vote through e-voting which will be made available at the time of the AGM (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not cast their vote again; (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the time of AGM; and

For the process and manner of remote e-voting, active line of AdM, and you frough the instructions in the Notice convening the AGM and in case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') available at www.evoting.nsdl.com, under download section or send an email to www.evoting.nsdl.com. In case, any members who requires assistance before or during the AGM match contact NSDL www.evoting.nsdl.com. 1800-1202-990/ 1800-22-44-30 or Ms. Neha Sunil Bagla, Company Secretary and Compliance Officer of the Company on investors@allieddigita.net/1922 6681 6400 or at the Registered office address of the Company i.e. Premises No. 13A, 13th Floor,

Farnest House NCPA Boad, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai, 400 021 The manner of voting remotely for members will be provided in the Notes Section of the Notice of the 29th AGM. Instruction for attending the AGM

sted to visit www.allieddigital.net to obtain such details Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its

RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the

Allied Digital Services Limite

Place : Mumba Date: July 25, 2023

Place: Mumbai

Date : July 24, 2023

CS Neha Sunil Bank



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 21st Floor, One International Center, Tower 4,,
Near Prabhadevi Railway Station, Senapati Bapat Marg, Mumbai 400013.
Tel: +91 22 694 7 7000 / 6947 7150 | Fax: +91226947 7001/6947 7090.
Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | Website: www.hindalco.com.

NOTICE OF 64TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Sixty-Fourth Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the Company will be held through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC/OAVM") on Tuesday, August 22, 2023 at 3:00 p.m (IST), to transact the business set out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and SEBI.

In compliance with the aforesaid applicable circulars, the Notice of the AGM together with the Integrated Annual Report will be sent to the shareholders whose email IDs are registered with Company and Depository Participant(s) ("DPs") The Notice and Integrated Annual Report will also be available on the Company's website i.e. www.hindalco.com, the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA") i.e. https://instayote.linkinlime co.in / and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www

Manner of registering/ updating email ID, Mobile Number and Bank Account details:

- Shareholders holding shares in Physical Mode: by furnishing details in Form ISR-1 duly signed by the Shareholder(s) as per specimen signature registered with the Company together with self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf at the registered office of the Company or RTA at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 or digitally signed documents via email at hilinvestors@adityabirla.com or rnt.helpdesk@linkintime.co.in.
- Shareholders holding shares in Dematerialised Mode: with their respective DP. Communication in this regard has been sent to the Members holding shares in physical form to furnish their KYC details which are not registered in their respective folios.

The Board of Directors have at their meeting dated May 24, 2023 recommended dividend @Rs. 3/- per equity share having nominal value of Re. 1/-each for the financial year March 31, 2023. In case the Company is unable to transfer the dividend to any Member due to non-availability of their bank account details, the company shall dispatch the dividend warrant to them by post.

Shareholders will have an opportunity to cast their votes remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting and e-voting during the AGM will be provided in the Notice of the AGM.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of SEBI Listing Regulations that the Register of Members of the Company will remain closed from Wednesday, August 16, 2023 to Tuesday, August 22, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the year March 31, 2023 and also for the AGM. The dividend, if approved will be paid on or after Tuesday August 22, 2023 to those Members and their Mandates whose name

- Beneficial Owners as at the end of business on Monday, August 14, 2023 as per the list to be furnished by National Securities Depository Limited (NSDL) /Central Depository Services (India) Limited (CDSL) in respect of shares held in electronic form, and
- Members in the Register of Members of the Company in physical form which are maintained with Link Intime India For Hindalco Industries Limited

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE INVITING TENDER

NOTICE is issued inviting tender for Redevelopment of fully tenanted propert

- (i) Land bearing C. S. No.752 of Bhuleshwar Division admeasuring 2,268.31 sq. mtrs or thereabout abutting Dr. M. B. Velkar Street, Mumbai consisting of cessed and non-cessed structure/s;
- (ii) Land bearing C. S. No.753 of Bhuleshwar Division admeasuring 677.26 sq. mtrs or thereabout abutting Dr. M. B. Velkar Street, Mumbai consisting of cessed structure/s;
- (iii) Land bearing C. S. No.754 of Bhuleshwar Division admeasuring 3,227.82 sq. mtrs or thereabout abutting the junction of Main Kalbadevi Road and Dr. M. B. Velkar Street, Mumbai consisting of cessed and non-cessed structure/s: (iv) Land bearing C. S. No.767 of Bhuleshwar Division admeasuring 76.09 sq. mtr. or thereabout abutting Cavel Street, Mumbai consisting of non-cessed structure/s
- (v) Land bearing C. S. No.768 of Bhuleshwar Division admeasuring 77.95 sq. mtrs or thereabout abutting Dr. M. B. Velkar Street, Mumbai consisting of non-cessed structure/s; The Bidder shall provide as and by way of consideration minimum carpet area of 72,000/- sq. ft. alongwith minimum 100 car parking spaces exclusive for use of the Trust and its activities as well as minimum monetary consideration of Rs.36,00,00,000/- (Rupees Thirty Six Crores only) to the Trust.
- In addition to this the bidder shall provide an Earnest Money Deposit of Rs 1,00,00,000/- (Rupees One Crore Only) by way of a Demand Draft in the name of 'Shri Bombay Halai Bhatia Mahajan' while submitting the Bid.
- Rs.1.00.000/- which is non-refundable to be paid at the time of purchase document. The Tender form will be available at the below address from 27th July 2023.
- M/s. Deven Dwarkadas & Partners, 115, Vardhman Chambers, 17-G, Cawasji Patel Street, Fort, Mumbai- 400001. The tender purchase price shall be paid by demand draft drawn in favour o "Shri Bombay Halai Bhatia Mahajan".
- The window time to submit the bid will be from 1st August, 2023 10:30 am to 14th August, 2023 5:00 Pm.
- Bids will be opened 7 days after the last date for submitting the bid i.e. 14th August, 2023 at an appropriate place in the presence of three or more trustees The terms and requirements of the bidder are mentioned in the tender and shall be adhere able without exception.

Date: 25th July 2023 Deven Dwarkadas & Partners

OSBI

STATE BANK OF INDIA CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

NOTICE

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs.10 into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly for all purposes, shares detail given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/mislaic with/without duly completed transfer deed (s) by the registered holder (s)/holder(s) in due course of the said share and they have applied to the bank to issue duplicate share certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share should lodge such a claim with the Bank's Transfer Agent M/S Alankit Assignments Limited, 205-208 Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi – 110055 (email id sbi.igr@alankit.com within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share certificate(s without further information.

STATE BANK OF INDIA

SR.	FOLIO	NAME OF THE HOLDER (S)	NO. OF	CERITIFICATE NO(S).		DISTINCTIVE NO(S)	
No.			SHARES	FROM	то	FROM	то
1	07406379	AERONY VINCENT	990	6207059	6207059	8011964635	8011965624
2	07406538	REETHA GEORGE	990	6207217	6207217	8012043538	8012044527
3		SASIDHARAN NAIR R	3960	6204883	6204883	8010446283	8010450242
		GEETHA SASIDHARAN NAIR	1		1	l	

The above figures represent details of current shares of Face Value of Re. 1/- consequent

upon stock split (record date 21.11.2014).

Place: Mumbai NO. OF SHARES: 5940 General Manager Date: 25.07.2023 NO. OF S/CERTS: 3 (Shares & Bonds)



Registered Office: The Galleria, DLF Mayur Vihar, Unit No. 236 & 237, Second Floor, Mayur Place, Noida Link Road, Mayur Vihar Phase I Extn, Delhi - 110091 Tel. No. (Regd. Office): (+91-11) 49482870 | Fax: (+91-11) 49482900 | E-mail: info@srf.com | Website: www.srf.com | CIN - L18101DL1970PLC005197 (Rs. in Crores)

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

			STANDALONE		CONSOLIDATED			
		QUARTER ENDED		YEAR ENDED	QUARTER ENDED		YEAR ENDED	
SI.	Particulars Particulars	30-Jun-23	30-Jun-22	31-Mar-23	30-Jun-23	30-Jun-22	31-Mar-23	
140.		(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)	
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	2773.72	3102.87	12073.84	3338.38	3894.72	14870.25	
2	Profit for the period before tax	491.07	726.34	2655.86	485.77	841.59	2823.99	
3	Net Profit for the period after tax	365.40	508.43	2023.36	359.29	608.00	2162.34	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	436.39	386.95	1833.77	369.48	433.77	1966.71	
5	Paid up Equity Share Capital	296.42	296.42	296.42	296.42	296.42	296.42	
6	Reserves (excluding Revaluation Resrve)	9394.62	7716.38	8956.11	10401.24	8703.78	10029.61	
7	Net Worth	9691.04	8012.80	9252.53	10697.66	9000.20	10326.03	
8	Security Premium Account	509.56	509.56	509.56	509.56	509.56	509.56	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	250.00	-	-	250.00	-	
10	Debt Equity Ratio	0.31	0.36	0.34	0.44	0.41	0.43	
11	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations):-							
	(a) Basic :	12.33	17.15	68.26	12.12	20.51	72.95	
	(b) Diluted:	12.33	17.15	68.26	12.12	20.51	72.95	
12	Debenture Redemption Reserve	-	62.50	-	-	62.50	-	
13	Capital Redemption Reserve	10.48	10.48	10.48	10.48	10.48	10.48	
14	Debt Service Coverage Ratio	3.02	4.58	3.09	2.64	5.09	2.98	
15	Interest Service Coverage Ratio	7.90	23.46	13.10	6.63	25.11	12.67	

Place: Gurugram

Date: July 24, 2023

The above is an extract of the detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly results are available on the website of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.srf.com)

For and on behalf of the Board **Ashish Bharat Ram Chairman and Managing Director**

We always find a better way

Chemicals Business | Packaging Films Business | Technical Textiles Business

TVS MOTOR COMPANY LIMITED Regd office: "Chaitanya", No. 12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006

Website:www.tvsmotor.com Telephone No. (044) 28332115 Fax No. (044) 28332113 Email:contactus@tvsmotor.com CIN:L35921TN1992PLC022845

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE 2023

(Rs. in Crores)

		Standalone			Consolidated		
S.	Particulars		r ended	Year ended			Year ended
No			30.06.2022	31.03.2023	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)		(Audited)	(Unaudited)		(Audited)
1	Total income from operations	7,275.47	6,030.92	26,478.66	9,142.05	7,347.83	32,111.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	610.36	432.06	2,003.37	626.53	437.03	1,937.90
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	610.36	432.06	2,003.37	626.53	435.96	1,936.03
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	467.67	320.54	1,491.03	441.47	296.75	1,309.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)]		295.42	1,463.35	393.67	287.13	1,368.74
6	Paid up Equity share capital (Face value of Re.1/- each)	47.51	47.51	47.51	47.51	47.51	47.51
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	6,000.34	-	-	5,457.49
8	Security Premium Account			- NOT APP	LICABLE -		
9	Networth	6,478.76	5,123.83	6,038.35	5,631.98	4,628.49	5,422.76
10	Outstanding Debt	2,275.32	1,547.00	2,010.23	21,086.89	15,663.55	19,775.04
11	Outstanding redeemable Preference Shares			- NOT APP	LICABLE -		
12	Debt Equity Ratio (Times)	0.4	0.3	0.3	3.7	3.3	3.6
13	Earnings Per Share (Face value of Re. 1/- each) (not annualised) (i) Basic (in Rs.) (ii) Diluted (in Rs.)	9.84 9.84	6.75 6.75	31.38 31.38	9.14 9.14	6.43 6.43	27.97 27.97
14	Capital Redemption Reserve	- NOT APPLICABLE -					
15	Debenture Redemption Reserve	- NOT APPLICABLE -					
16	Debt Service Coverage Ratio (Excluding NBFC Subsidiary) (Times)	1.1	4.3	5.0	0.9	2.4	2.9
17	Interest Service Coverage Ratio (Excluding NBFC Subsidiary) (Times)	13.9	12.5	15.2	8.1	7.2	8.2
18	Current Ratio (Times)	0.7	0.6	0.6	1.0	1.0	0.9
19	Long term debt to working capital (Times)	_	-	-	2.9	4.2	3.0
20	Bad debts to Accounts Receivable ratio (Times)	-	-	-	-	-	-
21	Current liability ratio (Times)	0.7	0.8	0.8	0.6	0.6	0.7
22	Total debts to total assets ratio (Times)	0.2	0.1	0.2	0.6	0.6	0.6
23	Debtors Turnover ratio (Times)	28.1	22.3	27.4	26.3	22.2	26.5
24	Inventory Turnover ratio (Times)	15.5	16.7	17.0	10.7	11.9	11.7
25	Operating Margin (%)	10.6	10.0	10.1	9.3	9.1	9.1
26	Net Profit Margin (%)	6.5	5.3	5.7	4.9	4.1	4.1

Date: 24th July 2023

- 1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.tvsmotor.com).
- 2. Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classification

For TVS Motor Company Limited Sd/-Prof. Sir Ralf Dieter Speth

Chairman

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🏿 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकर वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणा नवशक्तिच्या मदक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM ZUBINA MO. USMAN SHAIKH TO ZUBINA MOHAMED USMAN SHAIKH AS PER AFFIDAVIT NO. 65AA 907628 DATED. 22/07/2023 CL-70603

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJAN U R TO RAJAN RAGHAVAN AS PER AADHAR CARD NO: 7565 9482 1979. CL-70606 I HAVE CHANGED MY NAME FROM KIRIT KUMAR KAMDAR TO KIRIT NATWARLAL KAMDAR AS PER DOCUMENT CL-081

I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME- JOHNAVEN LEO GOMES NEW NAME- JOHNAVEN LEO LEWELLYN GOMES AS PER GAZETTE NO M 2391292 DATED- 06-12 JUL 2023 CL-139 I HAVE CHANGED MY NAME FROM NIMBALKAR VAIBHAV CHANDRAKANT TO VAIBHAV CHANDRAKANT NIMBALKAR AS PER GOVT. PRESS GAZETTE NOTIFICATION DATED JULY 20-26/2023 ADDRESS FLAT NO 14, 'A' WING 2ND FLOOR, ADITYA RESIDENCY, MITRAMANDAL CHOWK-498, PARVATI PUNE CITY 411009.

I HAVE CHANGED MY NAME FROM IDRISI MOHD SAMEER REHMAN MOHAMAD TO MOHAMMAD SAMEER FAZALU REHMAN IDRISI AS PER AFFIDAV NO.64AA 145615 CL-141

I HAVE CHANGED MY NAME FROM VINOD VALJIBHAI VASANT TO VINOD VALJI VASANI AS PER AADHARCARD, NUMBER 561167602604. ADDRESS- C-1304, POONAM PARK VIEW, GLOBAL CITY VIRAR WEST PALGHAR 401303. CL-142 I HAVE CHANGED MY NAME FROM NISHA SUNDAR KASTIL TO NISHA AJAY KELLOT AS PER DOCUMENT CL-143 I HAVE CHANGED MY NAME FROM RAGHUNATH JAGAN NAKHAVA TO RAGHUNATH JAGANNATH NAKHWA AS

PER DOCUMENTS. CL-144 I, DIPTI SIDDHARTH VARADKAR D/O OF PRABHAKAR BHOSALE, HAVE CHANGED MY NAME TO DIPTI PRABHAKAR BHOSALE FOR ALL PURPOSES. CL-145 I HAVE CHANGED MY NAME FROM AISU TO AYESHA SULEMAN PAYAK AS PER

AADHAR CARD NO - 7531 2405 8575 CL-183 I HAVE CHANGED MY NAME FROM JAYSHRI ARJUN KEDARE TO JAYSHREE ARJUN KEDARE AS PER GAZZETE NO.

I HAVE CHANGED MY NAME FROM DEEPIKA CHANDRAKANT CONTRACTOR TO DEEPIKA CHANDRAKANT KHARWA AS PER GAZZETE NO.(M-19108313)

CL-240 A I HAVE CHANGED MY NAME FROM RUKSANA BEGUM SHAIKH TO RUKHSANA MOHAMMED ALI SHAIKH AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I NIRMALA BAI IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 13814368 EX SEP LATE MAHADEO PAWAR, PRESENTLY RESIDENT AT ROOM NO 1503, BUILDING NO 23, SUYOG CHS LTD, TAGORE NAGAR, VIKHROLI (EAST), MUMBAI 400083 HAVE CHANGED MY NAME FROM NIRMALA BAI TO NIRMALA MAHADEO PAWAR AND DATE OF BIRTH FROM 25 MAY 1950 TO 01 JAN 1949 VIDE AFFIDAVIT DATED 20/7/2023. CL-450 I ATHERVA A. KHANDEKAR LEGALLY SON OF NO 1583407 L EX / L/ HAV ANANT

SHANKAR KHANDEKAR PRESENNTLY RESIDENT OF 13-A SURVODAY BUILDING ROOM NO 607 SAINAGAR, SAIWADI, SAHAR ROAD, ANDHERI (EAST) MUMBAI - 400 069 HAVE CHANGED MY NAME ATHERVA A. KHANDEKAR TO ATHARVA ANANT KHANDEKAR VIDE AFIDAVIT CL-450 A

DATED - 24/07/2023 PRATHIKSHA A.KHANDEKAR. LEGALLY DAUGHTER OF NO 1583407 L EX/L/HAV ANANT SHANKAR KHANDEKAR PRESENNTLY RESIDENT OF 13-A SURVODAY BUILDING, ROOM NO 607, SAINAGAR, SAIWADI, SAHAR ROAD, ANDHERI (EAST) MUMBAI - 400 069 HAVE CHANGED MY NAME PRATHIKSHA A. KHANDEKAR TO PRATIKSHA ANANT KHANDEKAR VIDE AFFIDAVIT DATED -CL-450 B

I HAVE CHANGED MY NAME FROM BHIKU PARSHURAM DHANAVDE TO BHIKAJI PARSHURAM DHANAVDE AS PER AADHAR CARD NO: 730280896114.

VIJAYA ULHAS PAI HAVE RECTIFIED CHANGED MY NAME FROM VEENA ALIAS VEEN ULHAS PAI WHICH IS IS ERROR PRINTED ON MY DAUGHTER'S PASSPORT M-2398806. HAVE CHANGED MY NAME FROM "ABDUL KADER MOHAMED LATIF "TO QADIR MOHAMMED SHAIKH" AS PER MY ADHAAR CARD. CL-604

I HAVE CHANGED MY NAME FROM "AZAHER ABBAS AKHTAR HUSEN SAYED "TO" AZHAR ABBAS AKHTAR HUSSAIN SAYYED" AS PER MY ADHAAR CARD. CL-605

I HAVE CHANGED MY NAME FROM VELJI CHAMRIYA AND VELA CHAMARIA TO VELA CHAMRIYA AS PER MY AADHAAR CL-606

I HAVE CHANGED MY (OLD NAME) FROM CHHABARIA ASHOKLAL KISHENLAL TO (NEW NAME) ASHOK KISHANLAL CHHABRIA AS PER AADHAR CARD NO 250147693724.

I BANU MOHAMMED IDRIS SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO NASIMBANU MOHAMMED IDRIS SHAIKH VIDE AADHAAR KHALIFA BEE MOHMED SULEMAN

SAYYED HAVE CHANGED MY NAME TO KHALIFA MOHAMMED SULEMAN SAYYED VIDE AADHAR HAVE CHANGED MY NAME FROM MEGHAL JAIN TO KRISHIT MEGHAL JAIN

AS PER DECLARATION. HAVE CHANGED MY NAME FROM SANJAY HARILAL THAKKER TO SANJAY HARILAL THAKKAR AS PER COURT AFFIDAVIT NUMBER 51AA 615906 DATED 12TH JULY 2023. CL-863

I HAVE CHANGED MY NAME FROM DIPESH SANJAYKUMAR THAKKAR TO DIPESH SANJAY THAKKAR AS PER COURT AFFIDAVIT NUMBER 51AA 615908 DATED 12TH JULY 2023. CL-864 HAVE CHANGED MY NAME FROM MEENABEN PRAGJI DHOKAI TO JAGRUTI SANJAY THAKKAR AS PER COURT AFFIDAVIT NUMBER 51AA 615907 DATED 12TH JULY 2023 CL-865

I HAVE CHANGED MY NAME FROM MS. SIDDHI SANJEEV PAWAR TO MS. SIDDHI SANJIV PAWAR AS PER DOCUMENTS. CL-866

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD FAIZAN MOHD NISAR SHAHAPURI / MOHAMMED FAIZAN MOHD NISAR SHAHPURE TO MOHAMMAD FAIZAN MOHAMMAD NISAR SHAPURI AS PER DOCUMENTS. CL-867

I HAVE CHANGED MY NAME FROM NAHIM AFJAL KHAN TO NAHIM AFZAL KHAN AS PER DOCUMENTS. CL-868 HAVE CHANGED MY NAME FROM Mumtaz begum muzaffar shaikh to MUMTAZ MUZAFAR SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM HANIKA AMARPREET KOCHHAR TO HANIKA KAUR KOCHHAR AS PER CL-870

CHANGE OF BIRTHDATE

JAGRUTI SANJAY THAKKAR HAVE CHANGED MY BIRTH DATE FROM 05.12.1970 TO 03.12.1970 AS PER COURT AFFIDAVIT NUMBER 51AA 615911 DATED 12TH JULY 2023 CL-868

CL-240 B

" रेमण्ड लिमिटेड "

आमच्या प्रस्तावित प्लॉट सवेर्क्षण क्रमांक ६५, ६६ ११८/१, ११८/२, ११९/ए/१/ए, ११९/ए/१/बी, $899/\sqrt{1}$, $899-\sqrt{1}$, $899/\sqrt{1}$, $899/\sqrt{1}$ १३१/बी, १३२/२, १३३/ए, १३३/बी, १३८/१/ए, गांव पांचपाखाडी, पोखरण रोड नंबर १, ठाणे (पश्चिम), तालुका व जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र येथील रहिवासी व व्यावसायिक प्रकल्पाला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली आहे. सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्या http://environmentclearance.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सूचना घ्यावी की, आम्हाला सदर मालक आणि आमच्या अशीलांमधील **सदर मिळकतींच्या** विक्रीकरीता वाटाघाटीशिवाय च्या अनुषंगाने सदर मिळकत (याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक . स्वरूपात वर्णन केलेल्या) च्या संदर्भासह श्री. साओ टोमे कोलॅसो (सदर मालक) यांचे भाररहित हक, नामाधिकार आणि हितसंबंधाच्या तपासणीसाठी आमच्या अशिलांद्वारे सूचना केलेली आणि अधिकृत

> कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना यांना सदर मिळकत किंवा त्याच्या भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक, नामाधिकार, लाभ, हितसंबंधस, आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, अभिहस्तांकन, अदलाबदल, धारणाधिकार, परवाना, नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा, भेट, भोगवटा, ताबा, भाडेपटटा, उप भाडेपट्टा, नामाधिकाराचे हस्तांतर किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थी हितसंबंध, निर्वाह, अंत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, वाद, हुकुम किंवा न्यायालयाचा आदेश, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा पुरस्कार किंवा भार किंवा अन्यकाही दार्वे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/तिच्या/त्यांच्या तसे दावे आणि/किंवा आक्षेप असल्यास त्या संदर्भामधील सर्व पूरक प्रमाणित कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांच्या आत लिखित कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर मिळकतींच्या संदर्भासह[े] सदर मालकांचे नामाधिकार भाररहित समजले जातील आणि तशा व्यक्ती/व्यक्तींचे दावे आणि/किंवा आक्षेप जर असल्यास ते त्यागित समजले जातील. कृपया नोंद घ्यावी की, आक्षेप/दाने जग

जाहीर सूचना

केलेले) आणि नोंदणीकृत पोस्ट ए.डी. अन्वये आम्हाला पाठविणे आवश्यक आहे आणि तेच आक्षेप/दावे ग्राह्य धरले जातील. परिशिष्ट गाव दांडा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा. डॉ. आंबेडकर रोड, बांद्रॉ (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येखील सीटीएस क्र . सी/८९८, मोजमापित ३५७.३ चौरस मीटर्स धारक जमिनीवर स्थित **ड्रेगो हाऊस** (नगरपालिका घर क्र. ५७) अशा ज्ञात

. बिल्डिंगमधील स्थित युनिट क्र. २.

दिनांक २५ जुलै, २०२३.

. असल्यास ते लिखित आणि **पूरक**

कागदपत्राद्वारे (सत्य प्रतीं असे नोटरी

सही/ वकील अजित एन. माखिजानी एम एम लिगल असोसिएट्स वकील आणि कन्सल्टंट्स चेंबर: लॅण्डमार्क प्लॅटेनियम, कार्यालय क्र. ८०३, ८वा मजला, ३४वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५०, भारत द्र.: +९१ ०२२ २६४८६२०३/०४/०५ ईमेल: ajit.mmla@gmail.com

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, आम्हाला सदर मालक आणि आमच्या अशीलांमधील **सदर मिळकतींच्या** विक्रीकरीता पूर्वीच्या वाटाघाटीशिवाय च्या अनुषंगाने सदर मिळकत (याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या) च्या संदर्भासह श्री. अमिन विरानी (सदर मालक) यांचे भाररहित हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाच्या तपासणीसाठी आमच्या अशिलांद्वारे सूचना केलेली आणि अधिकृत आहोत.

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना यांना सदर मिळकत किंवा त्याच्या भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंधस, आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, अभिहस्तांकन, अदलाबदल, धारणाधिकार, परवाना, नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा, भेट, भोगवटा, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, नामाधिकाराचे हस्तांतर किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थी हितसंबंध निर्वाह, अंत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, वाद, हुकुम किंवा न्यायालयाचा आदेश, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा पुरस्कार किंवा भार किंवा अन्यकाही दार्वे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/तिच्या/त्यांच्या तसे दावे आणि/किंवा आक्षेप असल्यास त्या संदर्भामधील सर्व परक प्रमाणित कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांच्या आत लिखित कळविणे भावश्यक आहे. कसर केल्यास, सदर मिळकतींच्या संदर्भासह सदर मालकांचे नामाधिकार भाररहित समजले जातील आणि त्रशा व्यक्ती /व्यक्तींचे टावे आणि /क्रिंवा आक्षेप जर असल्याम ने त्यागित समजले जातील कृपया नोंद घ्यावी की, आक्षेप/दाने जर कागदपत्राद्वारे (सत्य प्रतीं असे नोटरी केलेले) आणि नोंदणीकृत पोस्ट ए.डी. अन्वये

ृ असल्यास ते लिखित आणि **पूरक** आम्हाला पाठविणे आवश्यक आहे आणि तेच आक्षेप/दावे ग्राह्य धरले जातील.

गाव दांडा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा. डॉ. आंबेडकर रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येखील सीटीएस क्र. . सी/८९८, मोजमापित ३५७.३ चौरस मीटर्स धारक जिमनीवर स्थित ड्रेगो हाऊस (नगरपालिका घर क्र. ५७) अशा ज्ञात . बिल्डिंगमधील स्थित युनिट क्र. १.

दिनांक २५ जुलै, २०२३. सही/-वकील अजित एन. माखिजानी एम एम लिगल असोसिएट्स वकील आणि कन्सल्टंट्स चेंबर: लॅण्डमार्क प्लॅटेनियम,

कार्यालय क्र. ८०३, ८वा मजला ३४वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन. बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५०, भारत द्र.: +९१ ०२२ रह४८६२०३/०४/०५ ईमेल: ajit.mmla@gmail.com

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्ण-करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रू.)	
۶.	शीतल सुधीर गढक आणि	फ्लॅट क्र. बी-०५, १ला मजला, प्रियांका हिल ''बी''	फेब्रुवारी २७, २०१३	नाशिक
	सुधीर अरविंद गढक/	अपार्टमेंट, सर्व्हें क्र ७२८/१ ते १०, १३बी ते २ए, प्लॉट	₹.	
	एलबीएनएएस००००१०७२४०५	क्र-२६५ ते २६८/बी, महात्मा नगर, वॉटर टॅंक जवळ,	७,६६,९७३.७८/-	
	आणि	नाशिक-४२२००७ (मोजमापित क्षेत्र चे ९३० चौफू)/		
	एलबीएनएएस००००१४०३६८४	जुलै २१, २०२३		
٦.	माया आर भरोसे आणि	फ्लॅट क्र.३०१, ग्रीनफील्ड-१, विंग ई, बिल्डिंग- ई,	मार्च २५, २०२१	नागपूर
	भरत व्ही भगत/	केएच क्र. ३०८बी, प्लॉट क्र. १३ आणि १४, एमझेड	₹.	
	एलबीएनएजी००००४२१३३०४	वानाडोंगरी हिंगणा रोड, महाराष्ट्र, नागपूर-४१११०.	२८,८०,३०१.००/-	
		(मोजमापित क्षेत्र चे ५८.६८ चौ.मी)/ जुलै २१, २०२३		

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक : जुलै २५, २०२३ प्राधिकृत अधिकार्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड स्थळ : महाराष्ट्र (नाशिक/नागपूर)

ADITYA BIRLA

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २१वा मजला, वन इंटरनॅशनल सेंटर, टॉवर ४, प्रभादेवी रेल्वे स्टेशनजवळ, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ६९४७ ७०००/६९४७ ७१५०, फॅक्स: +९१ २२ ६९४७ ७००१/६९४७ ७०९०. ईमेल: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | वेबसाईट: www.hindalco.com

64व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

या द्वारे सूचित करण्यात येत आहे की एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची **चौसष्ठावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'')** व्हिडिओ कॉन्फरन्सिग/ इतर दुक-श्राव्य माध्यमे (''व्हीसी/ओएव्हीएम'') यांच्याद्वारे **मगळवार, दिनांक 22 ऑगस्ट**, 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) घेण्यात यईल.

कंपनी कायदा 2013 (''दि ॲक्ट'') आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम याखाली लागू होणाऱ्या तरतुदी, कंपनी बाबींचे मंत्रालय, भारत सरकार आणि सेबी यांनी यासंदर्भात सादर केलेल्या लागू होणाऱ्या सर्व सर्क्युलर्स बरोबर वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटीज् ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी'') (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेय्युलेशन्स, 2015 (''लिस्टींग रेय्युलेशन्स'') मधील तरत्त्री यांच्या अनुसार एजीएमचे आयोजन करण्यात येईल.

वर उल्लेख केलेल्या लागू होणाऱ्या सर्क्युलर्सच्या अनुसार ज्यांचे ई-मेल आयडीज् कंपनी आणि डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्स (''डिपीज्'') यांच्याकडे नोंदविलेले आहेत अशा भागधारकाकडे एकसंघ वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठवून देण्यात येईल. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल हे कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.hindalco.com</u>, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्स, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'') याची वेबसाईट म्हणजेच <u>https://instavote.linkinlime.co.in</u> आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड याच्या वेबसाईट्स म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> यावर देखील उपलब्ध असतील.

ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची पध्दती:

छापील खरुपात भागधारणा असणारे भागधारक: स्वयंप्रमाणित पॅनकार्डची प्रत आणि रद्द केलेली धनादेश पत्रिका यांच्यासह कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय किंवा सी 101, 247 पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 400083 येथील आरटीए यांच्याकडे कपनीमध्ये नोंदविलेल्या नमुना स्वाक्षरीच्या अनुसार भागधारकाने व्यवस्थित सही केलेल्या फॉर्म आयएसआर-1 मध्ये माहिती पुरवून किंवा डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज ईमेल द्वारे <u>hilinvestors@adityabirla.com</u> किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> कडे माहिती पुरवून

डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारणा असणारे भागधारक: त्याच्या संबंधित डिपीकडे छापील स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सभासदांकडे त्यांच्या संबंधित फोलिओज्मध्ये नोंदणी न झालेली केवायसीची माहिती सादर करण्यासाठी या संदर्भातील पत्रव्यवहार पाठवृन देण्यात आला आहे.

संचालक मंडळाने त्यांच्या 24 मे, 2023 रोजी घेतलेल्या सभेमध्ये 31 मार्च, 2023 रोजी संपलेल्या वित्तिय वर्षासाठी नाममात्र/दर्शनी मूल्य रु. 1/-प्रत्येकी असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी @रू. 3/- प्रमाणे लामाशाची शिफारस केली आहे. बँक खात्याची माहिती उपलब्ध नसल्यामुळे केपनी एखाद्या सभासदाकडे लामाशाचे हस्तातरण करू शकत नसेल तर, कंपनी ट्यालाद्वारे लामाशपत्रे वितरीत करील. भागधारकाना ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामाकाजाबाबत दूरस्थ स्थानावरून किंवा एजीएम दरम्यान आपले

मतदान करण्याची संधी असेल. दूरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यान ई-मतदान यांची पध्दती एजीएमच्या सूचनेत पुरविण्यात येईल. नायद्याचे कलम 91 आणि सेबी लिस्टींग रेयुलेशन्सचा रेयुलेशन 42 यांच्या अनुसार याद्वारे सूचित करण्यात येत आहे की 31 मार्च, 2023 रोजी सपलेल्या वर्षाच्या लाभाशाच्या वाटपासाठी आणि त्याचप्रमाणे एजीएमसाठी कपनीचे रजिस्टर ओंफ मेंबर्स हे बुधवार, 16 ऑगस्ट, 2023 पासून मंगळवार, 22 ऑगस्ट, 2023 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील, मान्यता मिळाल्यास सभासद आणि त्यांचे मॅन्डेटस पढीलप्रमाणे दिसन येत असल्यास लाभाशाचे वाटप मगळवार, 22 ऑगस्ट, 2023 रोजी किंवा त्यानंतर करण्यात येईल:

ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणा असल्यास नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)/ सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी दिलेल्या यादीनुसार सोमवार, 14 ऑगस्ट, 2023 रोजी कामकाज संपण्याच्या वेळेस असणारे बेनिफिशल ओनर्स.

सोमवार, 14 ऑगस्ट, 2023 रोजी सी 101, 247 पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 400083, येथे स्थित असणाऱ्या लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी ठेवलेल्या कंपनीच्या रिजस्ट्रार ऑफ मेंबर्समध्ये छापील स्वरूपातील भागधारणा असणारे सभासद

हिंडाल्को इंडस्टीज लिमिटेड करीता

गीतिका आनट

तारीख : 24 जुलै, 2023 (कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर)

MOTILAL OSWAL



HOME DANS मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेड

नोंदणी कार्यालय : मोतीलाल ओसवाल टॉक्स, रहिमतुल्ला सथानी गेड, परेल एस.टी. डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ **ई-मेल : h**fquery@motilaloswal.com

शाखा कार्यालय क्रमांक- १०१, पहिला मजला, सुशील ग्रुप बिल्डीजी, एफ/पी नं. ६१/१, जुना ठाणे नाका रोड, एखओसी कॉलनी, रिलायन्स फ्रेश जवळ, पनवेल - ४१०२०६, नवी मुंबई संपर्क क्रमांक:- राजेश बोराडे- ९३२१८२२०७३. शाखा: श्रीजी तांदळे आर्केड, तिसरा मजला, शिवाजी चौक, वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वर, कल्याण (प.), मुंबई ४२१३०१ संपर्क क्रमांक:- राजेश बोराडे- ९३२१८२२०७३.

ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली, २००२ च्या नियम ८ आणि ९ सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरीटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅस्शियल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्ता (तां) च्या विक्रीसाठी ३० दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना. सुचना ह्याद्वारे सर्व जनतेला आणि विशेषतः कर्जदार (रां) आणि हमीदार (रां) ना देण्यात थेत आहे की येथे खाली वर्णन करण्यात आलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित

. भक्तोकडे गहाण/ प्रभारित करण्यात आली होती ज्याचा प्रत्यक्ष ता**बा मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स लिमिटेड** (पूर्वीची अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)/ सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकारी ह्यांनी घेतला असून खाली नमूद दिनांक आणि वेळेला **जे आहे जेथे आहे, जे आहे जसे** आहे आणि जेथे आहे तेथे आहे तत्वावर मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स लिमिटेड/ सुरक्षित धनको ह्यांना देय असलेल्या येथे खाली नमूद करण्यात आलेल्या देणी आणि त्यावरील वसुली होईपर्यंत व्याज आणि अन्य खर्चाच्या वसुलीसाठी करण्यात येणार आहे. राखीव मूल्य, इसारा रक्कम ठेव (इरठे) आणि इरठे जमा करण्यासाठी शेवटचा दिनांक देखील येथे खाली नमूद करण्यात आलेला आहे.

	**					
कर्जदार/ सह– कर्जदार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मालमत्ताचे वर्णन	राखीव रक्कम / ईएमडी आणि ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख व वेळ		
कर्ज करार क्र.: LXPAN00115-	०७-१२-२०२० रोजीस	फ्लॅट नंबर ३०२, तिसरा मजला, डी विंग, वंडर कॉम्प्लेक्स,	राखीव रक्कम : रु. १०,००,०००/- (रुपये दहा लाख मात्र)	०४-०९-२०२३ वेळ :		
160020867 शाखा : पनवेल कर्जदार: आसिया उस्मान शेख	रुपये : १३६०५८५/- (रुपये तेरा लाख साठ हजार पाचशे पंचाऐंशी	एस नंबर २४१, एच नंबर १, गाव कोन, ड्रीम कॉम्प्लेक्सच्या मागे, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र -	ईएमडी : रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)	स. १०.३० ते ११.०० वा.पर्यंत (५ मिनिटांच्या		
सह-कर्जदार: रशिदा उस्मान शेख	मात्र)	४२१३०२	ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीखः ०३–०९–२०२३	अमर्यादित विस्तारासह)		
कर्ज करार क्र.: LXKAR00315- 160019541 शाखा : कर्जत कर्जदार: महेश तुकाराम देसाई सह-कर्जदार: श्रद्धा महेश देसाई	०४-०५-२०१९ रोजीस इ: २०९०३९६/- (रुपये वीस लाख नव्बद हजार तीनशे शाण्णव मात्र)	फ्लॅट क्रमांक १०६ पहिला मजला बी विंग एस क्रमांक ५० एच क्रमांक १ वसंत राजानी कॉम्प्लेक्स-बी सिटी एस क्रमांक ६७३९ ते ६७७२ मौजे वडवली अंबरनाथ(पू) अधिनी हॉस्पिटलच्या मांगे ४२१५०१ ठाणे महाराष्ट्र	राखीव रक्कम: रु. १९,००,०००/- (रुपये फक्त एकोणीस मात्र) ईएमडी: रु. रु. १,९०,०००/- (रुपये एक लाख नव्वद हजार मात्र) ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख: ०३-०९-२०२३	०४-०९-२०२३ वेळ: स. १०.३० ते ११.०० वा.पर्यंत (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)		
कर्ज करार क्र.: LXAMB00116- 170033512 शाखा: अंबरनाथ कर्जदार: मीनादेवी अजितकुमार कोठारी सह-कर्जदार: अजितकुमार	२५-०५-२०२१ रोजीस रु: १७५६८४७/- (रुपये सतरा लाख छप्पन हजार आठशे सत्तेचाळीस मात्र)	फ्लॅट क्रमांक - ४०६, ४था - मजला, बी - विंग, ग्लोबल रेसिडेन्सी, डीएन बॅंकेसमोर, गाव सोनारपाडा, डॉबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०३	राखीव रक्कम: रु. १४,००,०००/– (रुपये चौदा लाख मात्र) ईएमडी: रु. १,४०,०००/– (रुपये एक लाख चाळीस हजार मात्र) ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख: ०३-०९-२०२३	०४-०९-२०२३ वेळ: स. १०.३० ते ११.०० वा.पर्यंत (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)		

मोहनलाल कोठारी

ई-लिलावाच्या अटी व शर्ती लिलाव पढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज ई-लिलावासार्ट देवलेल्या तारण मालमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकारता बोलीदार मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड, www.motilaloswalhfl.com आणि आमच्या सेल्स अँड मार्केटिंगची वेबपोर्टल आणि ई-लिलाव सेवा पुरवठादार, https://auctions.inventon.in पाहू शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल.

सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी त्यांचे नांव वर नमूद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नोंदणी करून उपरोल्लेखित तारीख आणि वेळेस ई-लिलावामध्ये सहभागासाठी स्वत: विनाशुल्क युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.

कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार क्लाईंट सर्व्हिस डिलिव्हरी (सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सर्व्हिस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र. +९१ ९०२९०८६३२१ आणि ई मेल आयडी : care@inventon.net / manoj.das@inventon.net वर संपर्क करू शकतात किंवा प्राधिकृत अधिकारी राजेश बोराडे- ९३२१८२२०७३

यांचेशी संपर्क साध शकतात. प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर कांही दावे/अधिकार/थकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एमओएचएफएलला कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत नाही. मालमत्ता एमओएचएफएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी दावा/ अधिकार/थकबाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत.

ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाणा रक्कम (ईएमडी) मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड च्या नांवे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमूद खाते तपशीलामध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरण्यास-ाठी बँकेचे नांव : एचडीएफ सी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, आयएफएससी कोड : एचडीएफ सी०००००६० सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड,आधार कार्ड, निवास पत्त्यांचा पुरावा, कंपनी असल्यास बोर्ड ठराव, कंपनी पत्त्याचा पुरावा इतर प्रतीसह सर्व तपशील दि. ०३/०९/२०२३ रोजी द. ४.०० वाजता किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल (https://auctions.inventon.in) वर सादर करणे/अपलोड करणे आवश्यक आहे.

मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत व नमूद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्यांचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल.

ई लिलावामध्ये सर्व अयशस्वी बोलीदारांची ईएमडी एमओएचएफएल दारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कार्माच्या कार्यकाळात परत करण्यात येईल

ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे द्वारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित केलेच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्याचे/तिचे निर्णयावर प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मुदतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर केल्यास, त्यापुर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात येईल

जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. ०१/०८/२०२३ रोजी स. ११.३० ते दु. ४.०० च्या दरम्यान आहे. . लिलावाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे/ नाकारणे/

सधारणे/रदद करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खाजगीरित्या मालमत्त विक्रीसाठी कोणत्याही इच्छक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात.

११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देयके, कर, देय शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आवश्यक आहे.

विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्या पृष्टीच्या अधीन आहे.

१३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकींसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजावी.

१४. याद्वारे कर्जदार/ जामीनदार यांना सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची विक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एमओएचएफएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल.

. एकूण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (कांही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल १६. वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एमओएचएफएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव "जसे आहे जेथे आहे" "जसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे ते" तत्वावर करण्यात येणार आहे.

१७. विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत विहीत नियम व शर्तींच्या अधीन राहून, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता विक्रीच्या नोंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बो-लीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एमओएचएफएलल त्या बाबत खरेदीदाराने विनंती पत्र द्यावे लागेल.

१८. इच्छुक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

१९. विशेष सूचना: ई लिलाव, मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड यांच्यावतीने, सेवा पुखठादार, मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किंमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वतःचे घर / कार्यालय येथून कोट करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलियाची आवश्यकता स्वतः बोलीदारांनीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेंटन अयशस्वी समस्येची तथेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदाराची असेल आणि एमओएचएफएल अथवा इव्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि ई लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता येईल. तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती

सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. https://motilaloswalhf.com/eauction-pdf नोंद घ्यावी : कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्त्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टद्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात येईल.

टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी त्याचे/ तिचे बोली कोट करण्यासाठी/वाढविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत वाट पाह् नये.

गाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी. निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CIN:L65922DL2005PLC136029)** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनाकापासून स्पष्ट 60 दिवसाच्या आत **28.08.2019** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम **रु. 24,74,434/- (रुपये चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चौतीस फक्त)** साठी कर्ज खाते क्र. HHLBOR00340887 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 28.08.2019 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **अशोक जमनादास नागपाल आणि कांचन अशोक** नागपाल यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट .. (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या ालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 20.07.2023** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी **रु. 24,74,434/- (रुपये चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चौतीस फक्त)** पुढील व्याज 28.08.2019 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप – कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

38.45 चौरस मिटर्स कार्पेट क्षेत्र असलेला फ्लॅट क्र. 604, 'प्रसादम' नामक प्रकल्पातील जे विंगमधील 6 व्या मजल्यावर, भू धारणा सर्व्हे क्र. 74, हिस्सा क्र. 8 च्या सर्व खंड आणि भूभागाव बाधलेले, चिखलोली गाव येथे स्थित, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, ठाणे – 421503, महाराष्ट्र, ही जमीन खालीलप्रमाणे बद्ध आहे:

78/1, 2, 3 आणि सर्व्हे क्र. 77/2पी द्वारे पर्वेकडे किंवा त्या दिशेने पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने : सर्व्हें क्र. 68 आणि सर्व्हें क्र. 67 दारे उत्तरेकडे कडे किंवा त्या दिशेने : 30 मिटर रुद रस्ता. सर्व्हें क्र. 70/1 (पी) द्वारे

दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने : सर्व्हें क्र. 24 / 13 (पी) द्वारे

अधिकृत अधिकारी तारीख: 20.07.2023 इडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

PUBLIC NOTICE

I am carrying out title diligence, on behalf of my Clients in respect of the ownership rights of 1) Mr. Ripin Surana, 2) Mr. Dilipkumar Jain and 3) Mrs. Deepa Surana, all being Indian inhabitants of Mumbai (hereinafter

referred to as the "owners") in relation to Unit No. - A-1604, 16th Floor, Lodha Dioro, New Cuffe Parade, Wadala, Mumbai- 400037 and 2 car parking bearing Nos.- B3-1313 and B3-1307 (hereinafter referred to as the "said property"), owned and occupied by the owners. The said property is more

particularly described in the "Schedule I" written hereunder. Any person(s), authority having or asserting any right, title, claim of whatsoever nature, or having any objection of any manner, save and except the rights and contentions of State Bank of India arising out of Home Loan Account No.-40025963330 and Home Top-Up Account No.- 40026036039554, to any transaction in relation to the said property is/are hereby called upon to notify the undersigned with documentary proof thereof within 14 (Fourteen) days

from the date of publication of this notice, failing which- it shall be deemed tha the title of the said property is clear, marketable and free from encumbrance/s of any nature whatsoever and that no person other than the owners mentioned herein above have any right, title, interest or claim with regard to the said property and that all other subsisting rights, title, interest and claims (if any) in

the said property have been fully and completely waived for all intents and purposes, and the same shall not bind my client/s or impact the proposed transaction in any manner. SCHEDULE I

Flat bearing Unit No.- A-1604, Floor No.- 16th, Type of Unit- 3BHK Ultima,

naving carpet area of **1330** Sq.Ft, situated in the building known as Lodha Dioro

in the project known as New Cuffe Parade, along with two car parking bearing

Nos. – **B3-1313** and **B3-1307**, Situated at Wadala, Mumbai- 400022, situated at Land Bearing CTS No. 8, Block- C, of Village Saltpan Division, Taluka Kurla and Mumbai Sub-urban District in the Registration District and

Sub-District of Mumbai Sub-urban within the limits of Mumbai. **ADITYA GUPTA ADVOCATE**

Place : Mumbai Cawasji Patel Street, Fort, Mumbai- 400001. Date: 25.07.2023 Email- adv.gupta.aditya@gmail.com

(नियमावली-१५(१)(ए))/१६(३) पहा)

201, 2nd Floor, Savla Chambers, 40

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

खटला क्र. ओए/१४२/२०२३ अधिनियमाच्या कलम १९ चे पोटकलम (४) सहवाचता डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल (प्रोसिजर), रुल्स,

१९९३ नियम ५ च्या पोट-नियम (२ए) अंतर्गत समन्स दीसीबी बँक लिमिटेट विरुध्द

आंश असोसिएटस् आंश असोसिएटस, डी डब्ल्यू/एस/ओ-योगेश पोपटलाल पटेल, बी-५०४, महावीर आयकॉन, प्लॉट क्र. ८९/९०, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००६१४.

समन्स ज्याअर्थी वरील नमूद ओए/१४२/२०२३ हा **२४/०६/२०२२** रोजी सन्माननीय पीठासिन अधिकारी_/ ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३,५४,४८,८२३.५३/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली.

(जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

(ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्य अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींच्या तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही

मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाच्या व्यतिरिक्त विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध

धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला **०५/०९/२०२३ रोजी स. १०.३० वा.** लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर . करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत

अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर दिनांक २३/०६/२०२३ रोजी दिले. समन्स जारी करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही (संजई जैसवाल)

टीप: लागु नसेल ते वगळावे.

PUBLIC NOTICE

डीआरटी-III, मुंबई.

This is to inform the public at large that, by a registered Agreement to Sale dated 15th day of December 2009, my client Mr. Rajesh Ramsurat Upadhyay had purchased Flat No. 1402, 14th Floor, Building Known as Giriraj Oscar Co-operative Housing Society Limited, Plot No. 68, 69, 69A & 71, Sector–20, Koparkhairane, Navi Mumbai – 400709, Tal. & Dist. Thane with his mother Mrs. Indravati Ramsurat

Upadhyay, from M/s. Giriraj Platinium (Builders). Whereas, one of the joint owner

i.e. Mrs. Indravati Ramsurat Upadhyay died on 09/09/2014. Thereafter, the legal heirs (Husband/Son/Daughters) of deceased had executed an Affidavit duly notarised on dated 01/11/2018 and declared that, the deceased had left behind her only Six surviving legal heirs (as mentioned below) at the time of her death. Further, my client hereby confirms and declares that, the name of deceased (his mother) was added in the said Agreement only for the convenient of family and therefore, for regularise the title of the said Flat and with a family arrangement between the legal heirs, by a Deed of Release dated 1⁵ day of November 2018, duly registered with Office of the Sub-Registrar Thane-9, vide Document No. TNN-9/12266/2018, on dated 01/11/2018, 1) Mr. Ramsurat Devraj Upadhyay (Husband), 2) Mrs. Sarita Rajesh Dubey (alias Sarita Ramsura Upadhyay) (Daughter), 3) Mrs. Ekta Anil Dubey (alias Ekta Ramsurat Upadhyay) (Daughter), 4) Mrs. Anita Arun Tripathi (alias Anita Ramsurat Upadhyay) (Daughter), 5) Mrs. Kavita Umakant Narsale (alias Kavita Ramsurat Upadhyay) (Daughter) (Releasors") had released, relinguished, surrendered, transferred thei inherent right, title, interest and their respective shares of 50% Share belongs to deceased Mrs. Indravati Ramsurat Upadhyay against the said Flat No. 1402, 14th Floor, in favour of Mr. Rajesh Ramsurat Upadhyay (existing owner/son of deceased). After that, my client Mr. Rajesh Ramsurat Upadhyay is the lawful and sole owner (100% share) of said Flat. Whereas, my client is desirous to sale the said flat to 1) Mr. Chunnilal Kesaji Choudhary, and 2) Mr. Rohit Chunilal Choudhary (Purchasers) and has entered into a registered Agreement for Sale with them.

Any person having any right, title, interest, lien, pledge, mortgage, or any other claim/s of any nature whatsoever for aforesaid transfer in respect of the said Flat are requested to submit documentary evidence in support of their claim/s in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this notice

If no claim is made or received as required hereinabove, my client will be at liberty to execute further transactions and pass on clear title in respect of the said Flat without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intend purposes and not binding on my client or buyers/purchasers.

Nitesh K. Singh - Advocate High Court RH/Plot No. 62, Aashiyana, Behind Plaza CHS Ltd., Sector 2, Koparkhairane, Navi Mumbai - 400709. M: 09819075002 / 09930020799

Email: nkslegal@hotmail.com / nksinglaw@gmail.com